



वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.०२/०६/२०२१

प्रेसनोट

शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेतील नागरिकांचे लसीकरण सोयीचे व वेळेत होणेकामी महानगरपालिकेने कार्यक्षेत्रातील काही शाळांमध्ये व मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण सुरु करण्याचे नियोजन केलेले आहे.

दिनांक ०२ जून, २०२१ रोजीपासून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सध्यस्थितीत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांसोबतच खालील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खालील नमूद शाळांमध्ये 'कोविशिल्ड' लसीच्या शिल्लक साठ्यामधून ४५ व ४५ वर्षावरील लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

अ. क्र.	ना.प्रा.आ.केंद्राचे नाव	शाळा / मोबाईल व्हॅन
१.	ना.प्रा.आ.केंद्र दिवाणमान	साईनगर रंगमंच, वसई (प.)
२.	ना.प्रा.आ.केंद्र ब-हामपूर	सेंट अगस्टीन स्कूल, वसई (प.)
३.	ना.प्रा.आ.केंद्र ब-हामपूर	उमेळा जि.प.शाळा, वसई (प.)
४.	ना.प्रा.आ.केंद्र सर्वोदय वसाहत	के.एम.पी.डी. शाळा, नालासोपारा पूर्व
५.	ना.प्रा.आ.केंद्र वसई	न्यू इंग्लिश स्कूल, वसई (प.)
६.	ना.प्रा.आ.केंद्र वसई	टी.बी.कॉलेज पापडी, वसई (प.)
७.	ना.प्रा.आ.केंद्र नारिंगी	भाऊसाहेब वर्तक स्कूल, विरार पूर्व
८.	ना.प्रा.आ.केंद्र बोळींज	सेंट झेवियर कॉन्व्हेंट स्कूल, विरार (प.)
९.	ना.प्रा.आ.केंद्र बिलालपाडा	राणा प्रताप स्कूल, नालासोपारा पूर्व
१०.	ना.प्रा.आ.केंद्र बिलालपाडा	बिलालपाडा जि.प.शाळा, नालासोपारा पूर्व
११.	ना.प्रा.आ.केंद्र सातिवली	ज्ञानोदय हायस्कूल
१२.	ना.प्रा.आ.केंद्र जुचंद्र	मित्तल क्लब हाऊस
१३.	ना.प्रा.आ.केंद्र जुचंद्र	बापाणे शाळा
१४.	ना.प्रा.आ.केंद्र रानळे तलाव	नॅशनल स्कूल

त्याचप्रमाणे मोबाईल व्हॅनद्वारे प्रभाग समिती निहाय लसीकरण सुरु असून संबंधित लाभार्थ्यांनी वरीलप्रमाणे लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा.

वैद्यकीय आरोग्य विभाग

वसई विरार शहर महानगरपालिका